


मातेसंबंधी इशारा देणारी निकडीची चिन्हे



डोकेदुखी जी जाणार नाही किंवा काही काळाने अधिकच बळावेल



गरगरणे किंवा चक्कर येणे



स्वतःला किंवा तुमच्या बाळाला इजा पोहोचवण्याचे विचार




तुमच्या दृष्टीत बदल होणे



ताप



श्वासोच्छ्वासास त्रास



छातीत वेदना किंवा हृदयाचे जलद ठोके पडणे



पोटात अत्यंत वेदना होणे ज्या थांबत नाहीत




तीव्र मळमळ आणि उलटी येणे (मॉर्निंग सिकनेस सारखे नाही)



बाळाच्या हालचाली थांबणे किंवा मंदावणे



गर्भावस्थेच्या दरम्यान योनीतून रक्तस्राव होणे किंवा अंगावरून पाणी जाणे



गर्भावस्थेच्या नंतर योनीतून रक्तस्राव होणे किंवा अंगावरून पाणी जाणे



तुमच्या पायावर सूज येणे, लालसरपणा, किंवा वेदना



तुमच्या हातावर किंवा चेहऱ्यावर अत्यधिक सूज येणे



प्रचंड प्रमाणात थकवा

गर्भावस्थेच्या दरम्यान किंवा त्यानंतर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास, तुमच्या आरोग्य सेवा प्रदात्याशी संपर्क साधा आणि तातडीने मदत मिळवा.

तुम्ही तुमच्या प्रदात्याशी संपर्क साधू शकत नसल्यास, आपत्कालीन कक्षात जा. तुम्ही गरोदर आहात किंवा गेल्या वर्षात गरोदर होतात हे सांगण्याचे लक्षात ठेवा.

अधिक जाणून घ्या: <https://saferbirth.org/aim-resources/aim-corner-stones/urgent-maternal-warning-signs/>



अधिक जाणून घेण्यासाठी एक फोटो काढा

© 2022 American College of Obstetricians and Gynecologists. शैक्षणिक, गुणवत्ता सुधारणा, आणि रुग्णांच्या सुरक्षेच्या उद्देशासाठी या दस्तऐवजाच्या पूर्णतया आणि बदल न करता, केवळ गैर-व्यावसायिक क्रियाकलापांसाठी दुस-या प्रति काढणे आणि वितरण करणे यासाठी याद्वारे परवानगी दिलेली आहे. इतर सर्व वापरांसाठी ACOG कडून लेखी परवानगी आवश्यक आहे.